

SE/CS/2025-26/24 June 1, 2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001
Company Scrip Code 5308

Company Scrip Code - 530871

Code No: 530871

Ref: ISIN: INE995D01025

To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (W), Mumbai – 400 051 Company Scrip Code – CHEMBOND

Code: CHEMBOND

Sub: Submission of Newspaper Advertisement – Audited Financial Results of the Company for the quarter/year ended 31st March, 2025

Dear Sir / Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the newspaper clippings of extract of the Audited Financial Results of the Company for the quarter / year ended 31st March, 2025 published in newspapers, Business Standard (English) on May 31, 2025 and Mumbai Lakshdeep (Marathi) on June 1, 2025.

Please take the above information on record.

Thanking You

Yours faithfully,

for Chembond Chemicals Limited

Suchita Singh

Company Secretary & Compliance Officer

 $\mathbf{SBFC} \parallel$

rithout prior written consent of the secured creditor

SBFC Finance Limited

Registered Office:- Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex,
Village Chakala, Andheri- Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059.

DEMAND NOTICE

Whereas the borrowers/co-borrowers mentioned hereunder had availed the financial assistance from SBFC Finance Limited. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/mortgagors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as No Performing Asset on the respective dates mentioned hereunder, in the books of SBFC as per guidelines of Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of SBFC Finance Limited. under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") and in exercise of powers conerred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below, calling upor he following borrowers/mortgagors to repay the amount mentioned in the noticestogether with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and ncidental expenses, cost, charges etc. until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same

Name of the Borrower/ Address	Date of Demand Notice & NPA	Loan and Outstanding Amount		Property Address of Secured Assets
		Loan Account No. 655993 (PR00996893) & 76165 (PR00961	273).	All that piece and parcel of the Property
1) Mr. Mandar Shivram	Notice Date:	Loan Amount: Rs. 3950000/- (Rupees Thirty-Nine Lacs Fifty Thousand	d Only) Out of	Flat No. 006 on Ground floor, Building
Shirke, 2) Mrs. Reshma	24th March	which Rs. 1440000/- vide Facility Agreement No. ' 655993 (PR00	996893) &	No. B-2, Building known as The Nav
Prakash Pawar, Having	2025	Rs. 2510000/- with agreement No. 76165 (PR00961273). Total Outsta	nding amount:	Bharat Co.op. Housing Society Ltd.,
address at: B-2, Room No.		Rs. 4020872/- (Rupees Forty Lacs Twenty Thousand Eight Hundred Sev	enty-Two Only)	admeasuring 46.99 sq. mtrs. Built-up
006, Nav Bharat, CHSL	NPA date:	Out of which Rs. 1425891 /- (Rupees Fourteen Lacs Twenty-Five The	ousand Eight	area, constructed on bearing Plot No. 5
Sector 3, New Panvel,	03rd February	Hundred Ninety-One Only) vide Facility Agreement No. 655993 (PR00	996893) & Rs.	to 8, Sector No. 2, admeasuring about
Raigad-410206.	2025	2594981 /- (Rupees Twenty-Five Lacs Ninety-Four Thousand Nine Hund		3970.71 sq.mtrs. situated lying and
		Only) with agreement No. 76165 (PR00961273) as on 7th Februa	ary, 2025,	being in New Panvel(E), Dist. Raigad.
1) Mr. Darshan Vijay		Loan Account No. '610373 (PR00828053) & 4021060000361726		and parcel of the Property Flat No.12,
Budhyale, 2) Mrs. Manasi		(PR01409905).		ing 610 Sq.ft (built up) on 3rd Floor in B
Darshan Budhyale, <u>Having</u>		Loan Amount: Rs. 25,50,000/- (Rupees Twenty-Five Lacs Fifty		ıilding earlier known as " Sharda Apt
address at: Flat No.12 on		Thousand Only) Out of which Rs.7,50,000/- vide Facility Agreement		own as "Sharda Co-operative Housing
3rd floor, B wing Sharda B	22th March	No. '610373 (PR00828053) & Rs. 18,00,000/- with agreement No.		l" at Plot no 223, Section 8-A, Situated
CHSL Near Tejumal Flour	2025	4021060000361726 (PR01409905). Total Outstanding amount: Rs.		-1, Dist. Thane 421001 at Revenue
Mill, Sadhu Bella School		2,461,003/- (Rupees Twenty-Four Lacs Sixty-One Thousand Three Only)		
Road, Plot No.233, Section	NPA date: 05th	, , , , , , , , , , , , , , ,		the limits of Ulhasnagar Municipal
8A of Village Ulhasnagar,	March 2025	Two Hundred Thirty-Four Only) vide Facility Agreement No. '610373		d within the Jurisdiction of Sub-Registrar
Ulhasnagar-1 Tal.		(PR00828053) & Rs. 18,32,769/- (Rupees Eighteen Lacs Thirty-Two		f Ulhasnagar-1 and Registration District
Ulhasnagar, Dist. Thane,		Thousand Seven Hundred Sixty-Nine Only) with agreement No.		ounded as under: East: School, West:-
Maharashtra-421001.		4021060000361726 (PR01409905) as on 18th March, 2025	Road, North:Ro	oad, South: Govt.Plot.

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers, to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and appli sable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice against the secure assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of the SARFAESI Act and the applicable Rules thereunder. Please note that under Section 13 (13) of the SARFAESI Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice

KBS INDIA LIMITED

CIN: L51900MH1985PLCO35718

Regd Off: 502 commerce House, 140, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400001 Tel No: 40362626, Fax No:40362618 Website: www.kbs.co.in F-mail:kbs@kbs.co.ir

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025

HS. In Lakin (Except EPS)					
Particulars	FOR THE QUARTER ENDED 31.03.2025 (Audited)	FOR THE QUARTER ENDED 31.12.2024 (Unaudited)	FOR THE QUARTER ENDED 31.03.2024 (Audited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2025 (Audited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2024 (Audited)
Total Income from operations	115.77	73.65	186.39	351.01	346.87
Net Profit / (Loss) for the period					
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	30.10	(1.45)	75.30	45.60	5.89
Net Profit / (Loss)for the period before tax					
(after Exceptional and/or Extraordinary items.)	30.10	(1.45)	75.30	45.60	5.89
Net Profit / (Loss) for the period after tax					
(after Exceptional and/or Extraordinary items).	6.06	(1.09)	76.59	17.66	7.18
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)					
for the period (After Tax) and Other comprehensive income (After Tax)	6.06	(1.09)	76.59	17.66	7.18
Equity share capital (Face Value of (Rs. 1/-each)	1,082.12	1,082.12	1,082.12	1,082.12	1,082.12
Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet of					
previous accounting year)					
Earnings Per Share (of Rs. 10/-each)					
(for continuing and discontinued operations):-					
1. Basic:	0.01	(0.01)	0.07	0.02	0.01
2. Diluted:	0.01	(0.01)	0.07	0.02	0.01

- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for quarter and year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and its extracts are available on the website of the Company i.e. www.kbs.co.in and on the website of BSE Ltd. i.e www.bseindia.com
- The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Thursday, 29th May, 2025. The financials results are prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) as prescribed unde section 133 of the Companies At. 2013, read with relevant provisions issued thereunder.
- The figures for the quarter ended March 31, 2025 and March 31, 2024 are balancing figures between the audited figurs in respect of the
- full financial year and published year to date figures upto the third quarter of the relevant financial year.

Previous periods's figures have been regrouped and reclassified, wherever necessary, to correspond ith those of the current period. For KBS India Limited By the order of the Board Sd/-**Tushar Shah** Place: Mumbai **Chairman & Managing Director** DIN: 01729641

Dated: 29th May, 2025

Place: Mumbai

Date : 31 May 2025

Notes:

mahindra N

MAHINDRA LOGISTICS LIMITED

Registered Office: Mahindra Towers, P. K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400 018.

Corporate Office: 10th & 11th Floor, Arena Space, Near Majas Bus Depot, Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai – 400 060.

Website: www.mahindralogistics.com • E-mail: cs.mll@mahindralogistics.com

Phone: +91 22 6836 7900 / 2490 1441

CIN: L63000MH2007PLC173466 • ISIN Number: INE766P01016

NOTICE TO THE ORDINARY (EQUITY) SHAREHOLDERS OF THE COMPANY

Sub.: Transfer of Ordinary (Equity) Shares of the Company to the Investor Education and Protection Fund

This Notice is published pursuant to Rule 6(3)(a) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ("IEPF Rules").

The Companies Act, 2013 and the Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund ('IEPF'). However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to IEPF.

Adhering to the various requirements set out in the Rules, individual communication has been sent to the concerned shareholders whose Ordinary (Equity) shares are liable to be transferred to IEPF under the Rules, for taking appropriate action(s)

The Company has uploaded full details of such shareholders including names, Folio number or DP ID & Client ID and shares due for transfer to IEPF on its website. Shareholders concerned are requested to refer to the web-link https://mahindralogistics.com/shareholder-information/statement-of-unpaid-dividend/ to verify the details of their un-encashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF.

Kindly note that all future benefits, dividend arising on such shares would also be credited to IEPF. Shareholders may also note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules

Since the entire shareholding of the Company is held in dematerialised mode, the concerned shareholders may note that the Company shall inform the depository by way of Corporate Action, where the shareholder(s) have their accounts for transfer of shares in favour of the IEPF Authority.

Please note that the due date for claiming dividend for Financial Year 2017-18 is 5 September 2025. All concerned Shareholder(s) are requested to make an application to the Company's Registrar and Transfer Agent or the Company preferably by 20 August 2025 with a request for claiming un-encashed or unclaimed dividend for the year 2017-18 and onwards to enable processing of claims before the due date. In case no valid claim in respect of unclaimed dividend is received from the shareholders by due date, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF. For any information/clarifications on this matter, the concerned Shareholders/Claimant may contact the Company's Registrars and Share Transfer Agents at MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Pvt. Ltd.), C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 or Tel No.: 8108116767, e-mail: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com.

> For MAHINDRA LOGISTICS LIMITED Sd/

> > JIGNESH PARIKH **COMPANY SECRETARY**

Chembond Material Technologies Limited

chembond (formerly known as Chembond Chemicals Limited) CIN L24100MH1975PLC018235 Regd.Office: Chembond Centre, EL 71, Mahape MIDC, Navi Mumbai - 400 710 Email id:info@chembondindia.com, Website:www.chembondindia.com

						(Rs. in Lakh				
		Consolidated								
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ende				
No.	1 41 11 41 11 11 11 11 11 11 11 11 11 11	31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2024				
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited				
1	Total Income from Operations	5,220.96	5,304.62	4,709.27	20,129.99	17,824.43				
2	Net Profit from ordinary activities before tax (before									
	Exceptional and Extraordinary items)	448.44	310.33	288.93	1,791.36	1,669.47				
3	Net Profit for the Period before tax (after Exceptional and									
	Extraordinary items)	448.44	310.33	288.93	1,946.10	1,669.47				
4	Net Profit for the Period after tax (after Exceptional and									
	Extraordinary items)	335.62	323.52	150.97	1,756.24	1,117.63				
5	Total Comprehensive Income for the period (Comprising									
	profit for the period (after tax) and other Comprehensive									
	income (after tax)	338.35	324.86	147.33	1,762.99	1,103.07				
6	Paid-up equity share capital (face value of Rs 5 per share)	672.41	672.41	672.41	672.41	672.41				
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per balance									
	sheet of previous accounting Year)				14,944.13	13,651.82				
8	Earning Per Share (of Rs.5 each) (not annualised)	2.50	2.41	1.12	13.06	8.31				
	Basic and Diluted EPS	2.50	2.41	1.12	13.06	8.31				

NOTES:

Profit After Tax

Place: Mumbai

Date: 30th May, 2025

- $1\,$ The above results for the quarter and year ended 31st March, 2025, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board o Directors at their meeting held on 30th May, 2025 and have been subjected to limited review by the Statutory Auditors
- ! This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS), prescribed unde Section, 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable
- Key Numbers of Standalone Financial results (Rs. in Lakhs Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended Year Ended **Particulars** 31.03.2025 31.12.2024 31.03.2024 31.03.2025 31.03.2024 Unaudited Audited Total Income from Operations (Net) 4,444.44 4,417.70 4,049.67 17,120.70 15,334.04 411.80 227.71 1,919.05 1,942.87 Profit Before Tax 310.02

The above is an extract of the detailed format of consolidated quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 3. of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone quarterly financial results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com, and Company website at www.chembondindia.com.

296.55

239.87

For Chembond Material Technologies Limited (formerly known as Chembond Chemicals Limited

169.92

Sameer V. Shal Chairman & Managing Director DIN:00105721

1,722.36

1,382.45

SLESHA COMMERCIAL LIMITED

Office B Wing, 12th Flr, Parinee Crescenzo Kautilya Bhawan-2, G-Block Bandra Kurla Complex Mumbai-400051 Website: www.shivamtechno.in | Email id: roc.shivamtechno@gmail.com

CIN: L74140MH1985PLC266173

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

The Board of Directors of the Company, at their meeting held on May 29, 2025, approved the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2025 ("Financial Results").

The Financial Results along with the Independent Auditor's Report, have been uploaded on the Company's website at https://www.msei.in/MeetingAnnouncement/SLESHA/Audited%20Financial%20Results/2025529/ 29052025 SLESHA 02.pdf and can be accessed through the given QR code.



For and on behalf of Board of Directors of Slesha Commercial Limited

> Sd/-**Babulal Kharwad Managing Director** DIN: 08005282

NATIONAL

Date: May 30, 2025

Place: Mumbai

NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

Registered Office: Vilco Centre, 114 E, 4th Floor, Opp. Garware, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057. Website: www.nationalplastic.com, E-mail: info@nationalplastic.com, Tel No.: 022 -67669999/28311555, Fax No: 022-6766 9998 CIN: L25200MH1987PLC044707

						(₹ in Lakhs
	Particulars	For Th	e Quarter En	For Year Ended On		
No.		31/03/2025	31/12/2024	31/03/2024	31/03/2025	31/03/2024
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from operations	2,471.73	2,732.02	3,156.61	9,757.36	9,909.92
2	Net Profit (Loss) before Tax (before Exceptional and /or Extraordinary items)	234.34	146.95	341.56	507.41	561.29
3	Net Profit (Loss) after Tax (after Exceptional and /or Extraordinary items)	102.42	146.95	(58.12)	375.49	161.60
4	Total Comprehensive Income [Comprising Profit /Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	109.86	146.95	(56.06)	382.93	163.66
5	Paid-up equity share capital (Face Value ₹ 10/- per share)	912.96	912.96	912.96	912.96	912.96
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	912.96	912.96
7	Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised):					
	(a) Basic	1.12	1.61	(0.64)	4.11	1.7
	(b) Diluted	1.12	1.61	(0.64)	4.11	1.7

Notes:

Place : Mumbai

Date : 30th May 2025

- The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013, read together wit the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30th May, 2025. The statutory auditors have expressed an unqualified opinion. The audit report has been filed with the stock exchange and is available on the Company's Website.
- Outstanding Qualified Borrowings at the start of the financial year (₹ 28.10 In Crores)
- Outstanding Qualified Borrowings at the end of the financial year (₹ 23.36 In Crores)
- Highest credit rating of the company relating to the unsupported bank borrowings or plain vanilla bonds, which have no structuring/ support built in. - NIL
- 6. Incremental borrowing done during the year (qualified borrowing) (₹ NIL In Crores)
- 7. Borrowings by way of issuance of debt securities during the year (₹ NIL. In Crores)
- 8. The Board of Directors have not recommended a payment of final dividend for the financial year 2024-2025
- 9. The Company is engaged in the business of manufacturing of plastic moulded and extruded articles and PVC Mats.
- 10. Figures for the quarter ended 31st March 2025 and the corresponding quarter ended in the previous year as reported in these financial results are the balancing figures between the audited figures in respect of the full and financial year and the published year to date figures up to the end of the third quarter of the relevant financial year. Also the figures upto the end of the third quarter had only been reviewed and not subjected to audit
- 11. Figures of the previous period have been regrouped /rearranged wherever necessary to make them comparable
- 12. The results will be available on the company's website "www.nationalplastic.com" and on the Stock Exchange website of BSE Ltd at "www.bseindia.com."

For National Plastic Industries Limited

Paresh V. Parekh **Managing Director** DIN: 00432673

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. घनश्याम छोटेलाल गुप्ता आणि श्रीमती निर्मला घनश्याम गुप्ता, हे फ्लॅट नं. जी/०१ तळ मजला, परमानंद नगर बिल्डींग नं 'सी' आणि न्यू परमानंद नगर को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड, देवचंद नगर रोड, भाईंदर पश्चिम, ठाणे ४०१ १०१ (यापुरे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या फ्लॅटचे मालव आहेत. परंतु सदर फ्लॅट बाबतचे मे. महावी बिल्डर्स (श्री. ठाकुर प्रसाद शर्मा) आणि श्री घनश्याम छोटेलाल गुप्ता यांच्या दरम्या झालेले मळ विक्री करारनामा दिनांa

२२/०८/१९८५ हे गहाळ / हरवलेले आहेत. म्हणन कोणीही सदर हरवलेल्य करारनामाच्या आधारातर कोणताही व्यवहा करू नये आणि जर कोणा त्यक्तीस सदर फ्लॅटवर दावा / आक्षेप असल्यास त्यांनी लेखे स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे १०३ निलम अकॉर्ड पंचरत कॉम्पलेक्स १५० फिट रोड भाईंटर पश्चिम ठाणे ४०१ १०१ येथे सदर सचना प्रकाशन तारखेपासन ११ दिवसांत कळवावे अन्यथा अशा व्यक्तींच दावा /आक्षेप त्याग केले आहेत म्हणून समजले जाईल.

एच. पी. मेहता ॲण्ड असोसिएटस (वकील) ठिकाण : भाईंदर दिनांक : ०१.०६.२०२५

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. शांतीलाल रंगलात जैन व श्रीमती संतोषबाई शांतीलाल जैन हे फ्लॅट क्र.ई/१९

सहकार विला अपार्टमेंट, एस.व्ही. रोड, बाबुलाईन कॉम्प्लेक समोर, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४, क्षेत्रफळ सुमारे ४० चौ.फु. क्षेत्र येथील जागेचे सदस्य होते. श्री. शांतीलाल रंगलाल जैन (२६.०३.२००६ रोजी निधन) यांच्या निधनानंतर सोसायटी नदर फ्लॅट मयत सदस्याचे कायदेशीर वारसदारांच्या नावे सर वद् पराट नेपा सदस्याय कायदशार पारसदाराच्या नाप सट क्लॅट हस्तांतर केला आणि दिनांक ०७.१०.२००८ रोजी भा ग्रमाणपत्रात **श्रीमती संतोषबाई शांतीलाल जैन** यांच्या ना गेंद केले. श्री. संतोषबाई शांतील जैन यांना सदर फ्लॅट श्री भूमराज शेषनाथ यादव व श्रीमती मंजु धर्मराज याद यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे. सर्व व्यक्ती वारसदार, बारसदार किंवा इतर दावेदार/हक्कद्वार, ज्यांचे सदर फ्लॅटक केंवा त्याच्या कोणत्याही भागावर विकी देवाणघेवाण भेरवस्त तथात (वाज्या जागात्वाहा ताचात्व प्रकृत, प्याचिवात, त्यादस्य इति प्रदान परवाना, गहाणखत शुल्क, धाराणधिकार, विश्वस्तव्यवस्था, वारसा, मृत्युपत्र, सुखसोयी, तावा, शेर्त व्यवसाय, देखभाल सामंजस्य करार, विकास अधिकार, विक्री रण्याचा करार किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही हक ालकी हक्क, लाभ, दावा किंवा मागणी आहे, त्यांनी य ारखेपासून **१४ दिवसांच्या** आत खालील पत्यावर, त्यांच्य गमर्थनार्थे कागदोपत्री पराव्यासह. लेखी स्वरूपात कळव भावस्थक आहे. अन्यथा असे मानले जाईल की अशा सर यक्तींनी सदर सदिनकेतील त्यांचे सर्व दावे, हक, हितसंबंध् मणि मालकी हक सोडून दिले आहेत आणि सदर सदिनकेत कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा, अधिकार, मालकी हक्ष केंवा हितसंबंध राहिलेला नाही आणि अशा प्रकारे सदर सदस्य/ गालकाकडे सदर फ्लॅटवर स्पष्ट, कायदेशीर आणि विक्रीयोग्य गालकी हक्ष आहे आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कोणतेह भार, शुल्क किंवा दायित्व नाही आणि सदर संपूर्ण मालकी ह**≇** स्लॅट/मालमत्ता आणि त्याचा प्रत्येक भाग मोफत आणि विक्रीयोग्य

विकाण: मुंबई सही/ – धर्मिष्ठा राठोः दिनांक: ०१.०६.२०२५ (वकील व भारत शासन नोटरी दुकान क्र.२४, ओल्ड न्यु इरा कंपाऊंड, डे नाईट मेडिकलजवळ . रस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

कॅप्रोलॅक्टम केमिकल्स लिमिटेड

सीआयएनः एल२४११०एमएच१९८८पीएलसी०४९६८३ **नोंदणीकृत कार्यालय:** बी–३१, एमआयडीसी, महाड, जि. रायगड–४०२३०२ ई-मेल: caprolactam@gmail.com, वेबसाईट: www.caprolactam.co.in ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही ३१.०३.२५ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२५ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२४
		लेखापरिक्षित
9६9.0२	६७४.९२	093.09
-84.00	-00.60	२५४.८५
-84.03	-09.63	२०.५४
४६०.००	४६०.००	880.00
-	२२.८५	98.09
-0.9८	-9.48	0.83
-0.9८	-9.48	0.83
	-84.00 -86.03 860.00 -	-84.00 -00.00 -85.03 -09.03 850.00 850.00 - 22.04

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे तिमाहीकारेता अलेखापरिश्वित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.caprolactam.co.in वेबसाईटव आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदर वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२५ रोजी झालेल्या कंपनीच्य संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केत

झेड एस भानुशात (डीआयएन:००६६३३७४)

POLSON LTD

Reg. Office: Ambaghat Vishalgad, Taluka Shahu Wadi, District Kolhapur - 415 101. CIN: L15203PN1938PLC002879

Tel.: No: 22626437 / 22626439 Email Id: compliance@polsonltd.com Website: www.polsonltd.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2025**

The Board of Directors of the Company, at its Meeting held on Friday, May 30, 2025 have, inter-alia approved the audited financial results (standalone) of the Company, for the guarter and financial year ended March 31, 2025.

The results, along with the Auditors' Report thereon, have been posted on the Company's website at https://www.polsonltd.com/investor. htm and on the website of the stock exchange where the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com. Also, it can be accessed by scanning the QR code.

For and on behalf of the Board of Directors of **Polson Limited**

Amol Kapadia Managing Director DIN-01462032

Sd/-

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Place : Mumbai

Date: May 30, 2025

Bhadrakumar Parekh and Smt. Nalini Bhadrakumar Parekh that they lost their agreement for sale having property address Flat No.403 on 4th floor, in D Wing or Bui Iding No.3," Sumer Nagar" situated at S. V. Road, Mumbai -400092 vide agree ment dated 05/01/1982 the said flat was purchased from M/s Sumer Developers. 2) And Original joint affidavit by Shr Bhadrakumar Parekh and Smt. Nalini B.

PUBLIC NOTICE

Parekh dated 09/12/1985. These two original documents misplace from the present address on 28th May 2025 at 4 p.m. and as per the bye laws lodged missing complaint and adopted online missing certificate from the concern police station dated 29/05/2025 lost report No.

Hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s of above-mentioned people for missing the original agreement for sale and original joint affidavit of the Society within period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims /

My client claims that he has not created third party interest, gift deed, mortgage or lien or lease of the said original agreement/s If no claims are received within the stip ulated period prescribed above, the society shall be considered that the xerox Notary copy with missing certificate and no clain certificate from the concern advocate compliance of the bye laws for replac ement of the original conv/s

ADV. SANJEEV AGAWANE B/29, Ashish CHS Ltd., 2nd X Rd, Lokhandwala Complex, Andheri (west), Mumbai -400053. Email- sanjeevagawane@gmail.com Mobile :9820826048 umbai Dated: 01.06.2025

Total income from operations & other revenue

(before tax and/or extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax

Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax)

and other comprehensive income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)

seament is attached with the result

Date: 30th May, 2025

VueNow

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मव

अ. तपशील

Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)

Net Profit/(Loss) after tax (after extraordinary items

Place: Mumbai

BSE Code: 531370

Net Profit / (Loss)

Equity Share Capital

Diluted

(after Extraordinary items)

ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धचं सर्वात मोठं आणि यशस्वी ऑपरेशन: पंतप्रधान अभेपाळ,

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. विनोद के. देधिय

फ्लॅंट क्र.५०१, ५वा मजला, दी साकेत को

ऑप.हौ.सो.लि., आदर्श दुग्धालय लेन, मार्वे रोड, मालाड पश्चिम, मुंबई–४०००६४ येथील जागेचे सदस्य होते. **श्री**

वेनोद के. देधिया (२८.०६.२०२० रोजी निधन) यांच्य

नेधनानंतर सोसायटीने सदर फ्लॅट मयत सदस्याचे कायदेशी गरसदारांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतर केला आणि भाग

प्रमाणपत्र क्र.२२ चे अनुक्रमांक १११ ते ११५ हे **श्रीमती पल्लवी विनोद देधिया** यांच्या नावे नोंद केले. सर्व व्यक्ती

ारसदार/वारसदार किंवा इतर दावेदार/हक्कदार, ज्यांचे सद

पारवपार पारवपार क्षिया हो। दावदार हक्कपार, ज्याच त्रव फ्लॅटवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री देवाणघेवाण, भेटवस्तू, भाडेपट्टा, परवाना, गहाणखत शुल्क

गरणाधिकार, विश्वस्तव्यवस्था, वारसा, मृत्युपत्र, सुखसोयी गवा, शेती व्यवसाय, देखभाल सामंजस्य करार, विकार

धिकार, विक्री करण्याचा करार किंवा इतर कोणत्यार्ह

प्रकार कोणताही हक्क, मालकी हक्क, लाभ, दावा किंव गागणी आहे, त्यांनी या तारखेपासून १४ दिवसांच्या आत

बालील पत्त्यावर, त्यांच्या समर्थनार्थ कागदोपत्री पराव्यामह

खालाल पर्वाचर, स्वाच्या समयनाय कागदापत्रा पुराव्यासर् लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक आहे. अन्यथा असे मानले जाईल की अशा सर्व व्यक्तींनी सदर सदनिकेतील

यांचे सर्व दावे, हक्क, हितसंबंध आणि मालकी हक्क सोडून

देले आहेत आणि सदर सदनिकेत कोणत्याही स्वरूपाच

कोणताही दावा, अधिकार, मालकी हक्क किंवा हितसंबंध राहिलेला नाही आणि अशा प्रकारे सदर सदस्य/मालकाकडे सदर फ्लॅटवर स्पष्ट, कायदेशीर आणि विक्रीयोग्य मालकी

हक्क आहे आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कोणतेही भार, शुल्क किंवा दायित्व नाही आणि सदर संपूर्ण मालकी

हक फ्लॅट/मालमत्ता आणि त्याचा प्रत्येक भाग मोफत

दिनांक: 0१.0६.२०२५ (वकील व भारत शासन नोटरी)

दुकान क्र.२४, ओल्ड न्यु इरा कंपाऊंड, डे नाईट मेडिकलजवळ एस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई–४०००६४.

uarter Ended Year to date

ended 31st

(Audited)

366.10

-152.04

-152.04

-152.04

-152 04

1248.59

1106.03

-1.52

-0.78

संपलेली तिमाही

३१.०३.२०२५ ३१.०३.२०२४

लेखापरिक्षित

लेखापरिक्षित

31st March

(Audited)

43.59

-167.40

-167.40

-164.45

-164 45

1248.59

-1.64

-0.84

The above audited Financial results of the Company for year ended 31st March, 2025 have been reviewed

by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their respective meetings held or

The aforesaid Audited financial results for the Year ended 31st March, 2025 have been prepared in accordance

of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015

with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52

The Company operates in Two segment as defined by IND AS 108. Segment Reporting for the reportable

The above Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR)

Regulations, 2015 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company

व्युनाऊ इन्फ्राटेक लिमिटे

सीआयएनः एल६२०९९एमएच१९९३पीएलसी०७४१६७

नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.४०६ व ४०७, ए विंग, ॲट्रिम, ॲकमे प्लाझाजवळ,

अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पुर्व, जे.बी. नगर, मुंबई, महाराष्ट्र-४००५९, भारत. ई-मेल: goodvalueirrigationltd@gmail.com, वेबसाईट: www.vuenowinfratech.co.in

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताकरिता एकमेव

अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

回探》。 2000年初

The Figures of the previous year and/or period(s) have been regrouped wherever necessary.

सही / – धर्मिष्ठा राठोड

(Rs. In Lakhs except EPS)

year ended 31st March

2024

740.32

42.06

9.78

978

1132.42

1258.08

0.12

0.05

orrospondin

ended 31st March 2024

417.03

20.82

20.82

-7.66

-7 66

0.00

-0.09

-0.04

For Sparc Electrex Limited

(Shobith Heade)

(रू. लाखात)

संपलेले वर्ष

39.03.2024

लेखापरिक्षित

२०३२.५५

(Managing Director)
DIN: 02211021

1132.42

आणि विक्रीयोग्य आहे.

ठिकाण: मुंबई

SPARC ELECTREX LTD

Read Off: 1202, 12th Floor, Esperanza Building, Next to Bank of Baroda, 198, Linking Road, Bandra (W),

Mumbai - 400 050. India. CIN: L31100MH1989PLC053467 | Tel: 9819001811

E Mail: sparcelectrex@gmail.com | www.sparcelectrex.com

Extract of Standalone Annual Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2025

ते भारताच्या शौर्याचं प्रतीक आहे.

आपल्या संस्कृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न ट पाडण्याचा प्रयत्न

दहशतवाद्यांसह त्यांच्या आकांसाठी काळ ठरलं आहे. त्यामुळेच ऑपरेशन सिंद्र हे भारताच्या इतिहासातील

सर्वात मोठं आणि

आमच्या परंपरेचं प्रतीक आहे, आता पहलगाममध्ये दृहशतवाद्यांनी केवळ

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भारतीयांचं रक्त सांडलं

नाही, तर त्यांनी केला आहे. त्यांनी आमच्या समाजात फ केला. दहशतवाद्यांनी भारताच्या

नारीशक्तीला आव्हान दिलं आहे. हे आव्हान दहशतवाद्यांविरुद्धचं

यशस्वी ऑपरेशन आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे

महिला सक्षमीकरण महासंमेलनात सहभागी झाले आणि अनेक प्रकल्पांची सुरुवात केली. याच दरम्यान जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले.

बनास फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३०१४२ नोंदणीकृत कार्यालय: इ-१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र, भारत. ई-मेल:banasfin@gmail.com, वेबसाईट:www.banasfinance.wordpress.com

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल								
						(रु.लाखात)		
		एकमेव			एकत्रित			
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२५ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२५ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२५ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२५ लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३९८.५५	३२५५.९९	४२८६.५८	३९८.५५	३२५५.९९	४२८६.५८		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	-9848.98	940८.99	-3088.८٩	-9848.98	940८.99	-3088.८٩		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), अपवादात्मक बाबनंतर	-9848.98	94७८.99	-3088.८٩	-9848.98	940८.99	-3088.८٩		
कर व अपवादात्मकनंतर निव्वळ नफा/(तोटा)	-085.40	-9432.98	-२५८४.0९	-08८.40	-9432.98	-२५८४.0९		
एकूण सर्वंकष उत्पन्न	-७९८.५७	-9432.98	-२५८४.0९	-६८५.३७	-9402.09	-939६.८८		
भरणा केलेले समभाग भांडवल	८९५७.७७	८९५७.७७	८९५७.७७	८९५७.७७	८९५७.७७	८९५७.७७		
उत्पन्न प्रतिभाग मूळ	-0.68	-3.98	-२.८६	-0.७२	-3.93	-2.98		

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या आलेली एकमेव व एकत्रित त्रैमासिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.banasfinance.wordpress.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

-2.68

-0.02

बनास फायनान्स लिमिटेडकरीत सही /

-3.93

-2.98

संचालव

गिरराज किशोर अग्रवाट दिनांक: ३० ०५ २०२५ ठिकाण : मुंबई डीआयएन:००२९०९५९

-3.98

-0.69



CIN:145209MH1981PLC023923 नोंदणीकृत कार्यालयः २०५सी, ४५ जुहू रेसिडेन्सी, गुलमोहर रोड समोर, ज्ह, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००४९. दूर.:+९१-२२-४२२३३३३३, वेबसाईट: www.zodiacventures.in

V E	NTURES LTD	ई−मेल:	info@zodia	cventures.i	n	
	३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वर्षाकरिता	एकमेव व एकत्रि	ात लेखापरिक्षि	त वित्तीय निष्व	र्षाचा अहवाल	ī
						(ক্.লান্তান)
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपले	ने वर्ष
क्र.		३१.०३.२०२५			३१.०३.२०२५	39.03.2028
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
				एकि	त्रेत	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०६.८६	७२.२३	२३.०३	२३९.९६	६६.७०
₹.	अपवादात्मक बाब व करपुर्व नफा	84.20	२५.७०	98.28	9२९.८०	4८.49
₹.	करपूर्व नफा	84.२७	२५.७०	98.28	9२९.८०	4८.49
8.	करानंतर निव्वळ नफा	३७.७५	98.20	(१५.२१)	999.8८	9८.८५
ч.	करानंतर एकूण सर्वकष उत्पन्न	४२.९१	२१.६४	४८२.५९	990.98	५२९.४६
ξ.	समभाग भांडवल	३७५.९०	304.90	304.90	३७५.९०	३७५.९०
0.	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	-	-	-	१०७६.०२	9208.20
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/-प्रत्येकी) अ) मूळ	0.99	0.0६	9.7८	0.39	9.89
		A 0.0	0.00	9.7/	0.20	0 00

0.39 एकमेव गर्यचलनातून एकूण उत्पन्न 90६.८६ २३९.९६ ξĘ.00 २. अपवादात्मक बाब व करपूर्व नफा 84.24 24.00 928.60 46.49 करपूर्व नफा 84.24 4.2६ 938.60 4८.५१ रानंतर निव्वळ 93.88 30.03 99.20 (90.38) 9८.८५ करानंतर एकुण सर्वकष उत्पन्न 30.03 98.20 88.058 93.88 498.84

टीप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीः नेष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.zodiacventures.in वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक न्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरित

दिनांक: ३० मे. २०२५

जिमीत शाह

aheaivs मटेरियल टेक्नॉलॉजीस लिमिटेड

(पुर्वीची केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड) सीआयएन: एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५ नोंदणीकृत कार्यालय: केमबॉण्ड सेन्टर, ईएल-७१, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७१०. ई-मेल:info@chembondindia.com, वेबसाईट:www.chembondindia.com

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु. लाखात)
				एकत्रित		
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
अ.	तपशील	३१.०३.२५	३१.१२.२४	३१.०३.२४	३१.०३.२५	39.03.28
क्र.		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५२२०.९६	५३०४.६२	४७०९.२७	२०१२९.९९	9७८२४.४३
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक					
	आणि / किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	882.88	३१०.३३	२८८.९३	9७९१.३६	9६६९.४७
٠.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
	आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर)	882.88	३१०.३३	२८८.९३	9७९9.३६	9६६९.४७
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३३५.६२	३२३.५२	940.९७	१७५६.२४	9990.६३
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	३ ३८.३५	३२४.८६	980.33	90६२.९९	9903.00
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/ – प्रती शेअर)	६७२.४१	६७२.४१	६७२.४१	६७२.४१	६७२.४१
0 .	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	98888.93	93६५9.८२
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.५/ – प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)	2.40	२.४१	9.92	93.0६	۷.३٩
	मूळ व सौमिकृत (ईपीएस)	२.५०	२.४१	9.9२	93.0६	۷.३٩
टीप				-		

- ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ते वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे
- सदर अहवाल कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस), कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि अन्य इतर लागू मर्यादेत लेखा सराव व योजनेनुसार विहित पद्धतीने तयार केले आहेत.

 एकमेव वित्तीय अहवालावरील कंपनीचे तपशील खालीलप्रमाणे: 				(रु. लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
अ. तपशील	३१.०३.२५	३१.१२.२४	३१.०३.२४	३१.०३.२५	३१.०३.२४
क्र.	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	8888.88	88.90.00	४०४९.६७	90920.00	94338.08
करपुर्व नफा	899.20	२२७.७१	३१०.०२	9898.04	9882.८७
करानंतर नफा	२९६.५५	२३९.८७	9६९.९२	9७२२.३६	93८२.४५

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली एकत्रित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.chembondindia.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे



केमबॉण्ड मटेरियल टेक्नॉलॉजीस लिमिटेडकरिता (केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड) सही/ समीर व्ही. शाह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००१०५७२१

939.24

आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा विशेष साधारण बाबनंतर 9८८.४५ कालावधीकरिता करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष (१३४.८६) 35.808 939.24 भरणा केलेले समभाग भांडवल 2320.94 2320.94 2302.99 राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या नेरवापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुर (9302.22) उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/-प्रत्येकी) (0.42)9.92 0.40 0.40

वरिल निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पूर्नलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल 39.03.२0२५ रोजी संपलेल्या तिमाही लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. तिमाही वर्ष ते तारीख वित्तीय निष्कषिंचे संपूर्ण नमुना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या https:// www.vuenowinfratech.co.in वेबसाईटवर

ठिकाण: मुंबई

च्या वतीने व करिता व्युनाऊ इन्फ्राटेक लिमिटेकरित (पूर्वीची गुड वॅल्यु इरिगेशन लिमिटेड) सही / – राहुल आनंदराव भार्गव डीआयएन:०८५४८५७७

जाहीर नोटीस

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, सदनिका क्र. एफ - ०१, तळ मजला, बिल्डींग क्र. १३०/एससी, ययाती सृष्टी को. ऑ. हो. सो लि; सेक्टर २, सृष्टी हाऊसिंग कॉम्प्लेक्स् मिरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, ही मिळकत कै. कुमार प्रतिवा बोस यांच्या मालकीची होती. दि. ३१/०१/२०२२ रोजी श्री. कुमार प्रतिवा बोस यांचे निधन झाले. मालकांच्य मृत्यू पश्चात त्यांच मुलगा / आमचे अशील **श्री**. **राहुल प्रतिवा बोस** सदरच्या सदनिकेतील मृत व्यक्तीचा हक्क / अधिकार स्वतःच्या नावे आणि फायद्यात होण्याकरिता मागणी करीत आहेत आणि मृत व्यक्तीचे इतर वारस पत्नी श्रीमती मंजुला बोस आणि मुले १) श्री संजीब कुमार बोस २) सौ. पियाली सांधुखान आणि ३) श्री राजीव कुमार बोस, यांनी सदर मिळकतीमधील त्यांचा हुक्क अधिकार हक्कसोड पत्रान्वये आमच्या अशिलांच्या नावे आणि फायद्यात करून देण्याचे मान्य केले आहे. आणि मृत व्यक्तीस इतर कोणीही वारस नाहीत. तरी वरील हस्तांतरणाबाबत जर कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावः १४ दिवसांचे आत नोंदवावी. तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घावी.

मदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स पत्ता: बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७ ठिकाण∙मीरा रोड दि. ०१.०६. २०२५



ठेकाण: मुंब


ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन: एल३३१२५एमएच१९८९पीएलसी०५१९१० **नोंदणीकृत कार्यालय**: के–५६, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, तारापूर, बोईसर, जिल्हा पालघर, महाराष्ट्र–४०१५०६ दूर.क.:+९१–२२–६६६३५४५६, फॅक्स क.:+९१–२२–६६६३५४६०, वेबसाईट:www.aurolabs.com, ई–मेल:auro@aurolabs.com३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			्र (रु.लाखात, ईपी	।।।।। राजिकिक ।
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३१.०३.२०२५ संदर्भ टीप ४	३१.०३.२०२४ संदर्भ टीप ४	३१.०३.२०२५ लेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9898.82	9६0५.२४	9८9६.५9	43८3.44
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२५३.२१	५०.६६	48.88	३४४.५६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२५३.२१	५०.६६	48.99	३४४.५६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१७८.२६	38.40	84.40	२४४.२०
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि				
इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२१३.५२	09.99	५६.६४	२७९.४६
समभाग भांडवल	६२३.२५	६२३.२५	६२३.२५	६२३.२५
राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	२७९६.८०	२५२८.८५
उत्पन्न प्रतिभाग (द.मू. रू.१०/- प्रत्येकी)				
१. मूळ	ર.૮६	0.49	0.03	३.९२
२. सौमिकत	3.25	0.48	0.03	3.92

. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२५ रोजी

झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२५ रोर्ज संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.cor आणि कंपनीच्या www.aurolabs.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.



दिनांक: ३० मे, २०२५